

V.R. Woodart Limited				
Regd. Off. : Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar, Mumbai - 400006 CIN : L51909MH1989PLC138292 Website: www.vrwoodart.com E-mail: investors@vrwoodart.com Tel: 022-43514444				
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023				
Particulars	Quarter Ended		Year Ended	
	June 30, 2023	June 30, 2022	March 31, 2023	March 31, 2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional and/or Extraordinary items)	(3.65)	(3.80)	(13.97)	(13.97)
Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(3.65)	(3.80)	(13.97)	(13.97)
Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional and/or Extraordinary items	(3.65)	(3.80)	(13.97)	(13.97)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(3.65)	(3.80)	(13.97)	(13.97)
Paid-up Equity Share Capital (face value ₹10/- per share)	1,489.18	1,489.18	1,489.18	1,489.18
Reserves excluding revaluation reserves (other Equity)	-	-	(1,679.42)	(1,679.42)
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
Basic:	(0.02)	(0.03)	(0.09)	(0.09)
Diluted:	(0.02)	(0.03)	(0.09)	(0.09)

Notes:
1. The above is an extract of the detailed format of statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 14, 2023. The full format of the Statement of Financial Results are available on the Company's website (www.vrwoodart.com) and on the website of BSE Limited (www.bseindia.com).
2. The Financial Results, for the quarter ended June 30, 2023 have been subjected to limited review by the statutory auditors. The financial results for the year ended March 31, 2023 have been audited by the statutory auditors. The figures for the previous reporting period have been re-grouped/ re-classified wherever necessary, to make them comparable.

By Order of the Board
For V.R. Woodart Limited
Sd/-
Rashmi Anand
Whole-time Director
DIN:00362528

Place : Mumbai
Date : August 14, 2023

ICICI Bank	
Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodra - 390007, Gujarat	
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra	
Branch Relocation Notice	
On Behalf of ICICI Bank Ltd., Charai Branch	
Dear Customers,	
This is to intimate you that with effect from October 16, 2023, we are relocating to a more convenient location. The address of the new location is as mentioned below:	
New Location: ICICI Bank Ltd., Shop No. 55, S2 Building, Samrin Heritage, Almeida Road, Chandanwadi, Panchpokhadi, Thane West, Maharashtra - 400601.	
There would be no change in your Account Number or the security items issued to you.	
The following guidelines are applicable for customers holding lockers with our Charai Branch.	
In the process of relocating our branch, we will also be relocating the safe deposit lockers to the address, as specified above. The shifting of the locker units will begin on October 13, 2023 and they will be installed at the new location on October 16, 2023.	
In case you wish to continue to operate your locker at the new location, we request you to empty your locker and take charge of its contents. Please do so before October 13, 2023. You may replace them at the new location, anytime, during banking hours after October 16, 2023, at your convenience.	
In case you are unable to empty your locker, we shall have to move the locker units, along with its content. The locker units will be moved under proper supervision and every precaution will be taken to handle them carefully.	
Assuring you of the best services, at all times.	
Sincerely,	
Branch Manager, Charai Branch	

PANSARI DEVELOPERS LIMITED									
CIN : L7220WB1996PLC079438									
Regd. Office : 14, N.S. Road 4th Floor Kolkata 700 001, (W.B.), India									
Telephone : 033 4005050, E-mail : info@pansaridevelopers.com, Website : www.pansaridevelopers.com									
Statement of Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the first Quarter ended June 30, 2023									
Particulars	Standalone				Consolidated				
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended		
	30th June 2023 (Unaudited)	30th June 2022 (Unaudited)	31st March 2023 (Audited)	31st March 2022 (Audited)	30th June 2023 (Unaudited)	30th June 2022 (Unaudited)	31st March 2023 (Audited)	31st March 2022 (Audited)	
Total income from operations (net)	856.74	459.49	503.23	2381.01	864.04	467.34	509.83	2399.37	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	82.70	46.86	50.50	201.07	82.70	46.87	48.16	201.07	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	82.70	46.86	50.50	201.07	82.70	46.87	48.16	201.07	
Total comprehensive income/loss for the period after tax and other comprehensive income/loss after tax	82.94	50.61	56.26	206.99	82.94	50.61	53.92	206.98	
Equity Share Capital	1744.68	1744.68	1744.68	1744.68	1744.68	1744.68	1744.68	1744.68	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous year)	-	-	-	10397.49	-	-	-	10256.01	
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)									
Basic:	0.47	0.27	0.29	1.15	0.47	0.27	0.28	1.15	
Diluted:	0.47	0.27	0.29	1.15	0.47	0.27	0.28	1.15	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)									
Basic:	0.47	0.27	0.29	1.15	0.47	0.27	0.28	1.15	
Diluted:	0.47	0.27	0.29	1.15	0.47	0.27	0.28	1.15	

Note: The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the first Quarter ended 30.06.2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the first Quarter ended 30.06.2023 is available on the Stock Exchange website.
Company's website : www.pansaridevelopers.com
NSE Limited : www.nseindia.com

Notes:
1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 14th August 2023.
2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed a limited review of the financial results of Pansari Developers Limited for the first quarter ended 30th June 2023. There are no qualifications in the limited review report issued for the said period.

For and on behalf of the Board of Pansari Developers Limited
Sd/-
Mahesh Kumar Agarwal
DIN : 00480731
Managing Director

Place : Kolkata
Date : 14.08.2023

JOINDRE CAPITAL SERVICES LIMITED					
REGD. OFFICE: 9/15 BANSILAL BUILDING, OFFICE NO. 29-32, 3RD FLOOR, HONI MODI STREET, FORT, MUMBAI- 400023					
CIN: L67120MH1989PLC086659; E-mail: info@joindre.com; Website: www.joindre.com					
EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023					
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
		30-06-2023 (Unaudited)	31-03-2023 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	31-03-2022 (Unaudited)
		(Rupees in Lakhs, unless otherwise stated)	(Rupees in Lakhs, unless otherwise stated)	(Rupees in Lakhs, unless otherwise stated)	(Rupees in Lakhs, unless otherwise stated)
1.	Total Income from Operations	699.74	672.85	732.74	2,897.59
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	124.07	91.03	122.32	426.06
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	124.07	91.03	122.32	426.06
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	89.79	58.94	93.20	307.64
5.	Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	192.42	45.37	45.42	367.01
6.	Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10 per share)	1,383.65	1,383.65	1,383.65	1,383.65
7.	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- per share) for continuing operations)				
a) Basic (Rs.)		0.65	0.43	0.67	2.22
b) Diluted (Rs.)		0.65	0.43	0.67	2.22

The additional information on Standalone Financial Results are as given below

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
		30-06-2023 (Unaudited)	31-03-2023 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	31-03-2022 (Unaudited)
		(Rupees in Lakhs, unless otherwise stated)	(Rupees in Lakhs, unless otherwise stated)	(Rupees in Lakhs, unless otherwise stated)	(Rupees in Lakhs, unless otherwise stated)
1.	Total Income from Operations	699.67	672.78	732.64	2,897.31
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax	124.18	91.13	122.96	426.87
3.	Net Profit / (Loss) for the period after Tax	89.93	58.65	93.67	308.24
4.	Total Comprehensive Income for the period	192.56	45.08	45.89	367.81

Notes: 1) The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated Financial Results for the Quarter Ended on 30th June, 2023 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.joindre.com). The above Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2023.

For JOINDRE CAPITAL SERVICES LIMITED
Sd/-
(Anil Mutha)
Chairman

Place: Mumbai
Date: 14th August, 2023

iStreet Network Limited					
CIN L51900MH1989PLC040232					
Regd. Add.: 107, New Sonal Link Ind Estate, Link Road, Malad West Mumbai 400064					
Website: www.istreetnetwork.com Email: info@istreetnetwork.com					
UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023					
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year Ended	
		30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
		(Rs. in Lacs except EPS)	(Rs. in Lacs except EPS)	(Rs. in Lacs except EPS)	(Rs. in Lacs except EPS)
1.	Total Income from operations	0.07	0.12	0.21	0.92
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.18)	(3.04)	(2.88)	(24.06)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.18)	(3.04)	(2.88)	(24.06)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.18)	(3.04)	(2.88)	(24.06)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2.18)	(3.04)	(2.88)	(24.06)
6.	Paid-up Equity Share Capital	852.00	852.00	852.00	852.00
7.	Earnings per Share (Par Value Rs. 4 each) (Not annualised)				
	Basic and Diluted	(0.010)	(0.014)	(0.014)	(0.113)

NOTES:
1. The above Un-Audited Financial Result has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 14th August 2023.
2. The Statutory Auditors of the company have carried out the limited review of the results of the company and issued a Limited Review Report, now attached herewith.
3. The company has identified opportunities of providing services in the area of Artificial Intelligence (AI). The company is in the process of building the required capabilities for the business opportunity in AI. The company has signed a Memorandum of Understanding and few under consideration for building technology strengths in delivering business and talent solutions. The work is in progress and in any case, based on its business model, it is continued to be a 'going concern'.
4. Previous period/year figures have been regrouped re-arranged, wherever necessary, to confirm to current year presentation.

By Order of the Board
Meenu Malu
Managing Director
DIN:00444932

Place: Mumbai/Mountain View, CA, USA
Date: 14th August 2023

SULABH ENGINEERS AND SERVICES LIMITED						
CIN: L28920MH1983PLC029879						
R/O: Office No.206, 2nd Floor, Apollo Complex Premises Cooperative Society Ltd., R. K. Singh Marg, Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai - 400069.						
Corporate Office: 17/11, The Mall, Kanpur-208001						
E Mail: sulabheng22@gmail.com, sulabhinvestorcell@gmail.com						
Ph: Corp Office: 0512-2311226, 2319705 Fax No- 0512- 2363774 WEB: www.sulabh.org.in						
EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE 2023						
Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter ending 30.06.2023	Preceding Quarter 31.03.2023	Corresponding Quarter ended 30.06.2022	Quarter ending 30.06.2023	Preceding Quarter 31.03.2023	Corresponding Quarter ended 30.06.2022
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited
Total income from operations	44.06	36.74	38.16	89.52	126.13	95.18
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	32.67	27.88	25.92	37.02	63.13	11.80
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	24.67	16.93	19.92	29.02	53.90	5.80
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	24.67	16.93	19.92	29.02	53.90	5.80
Equity Share Capital	1004.75	1004.75	1004.75	1004.75	1004.75	1004.75
Reserves(excluding valuation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-
Earnings Per Share (of Re 1/-each) (for continuing and discontinued operations) - Basic:	0.025	0.017	0.020	0.029	0.054	0.006
Diluted :	0.018	0.062	0.020	0.029	0.054	0.006

Note: The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website www.sulabh.org.in.

Sd/-
(Vimal Kumar Sharma)
Director
DIN: 00954083

Place: Kanpur
Date: 14.08.2023

HDFC BANK LIMITED	
We understand your world	
Reg. Office: Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400013	
Dept for Special Operation : HDFC Processing Center, Survey No-21/6, Marathon, Bungarden Road, Bungarden Pune 411001	
POSSESSION NOTICE (for immovable property) [rule 8(1)]	
Whereas, the undersigned being authorized officer of HDFC BANK LIMITED having its Registered Office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 and having one of its branch office at HDFC Processing Center, Survey No-21/6, Marathon, Bungarden road, Bungarden Pune 411001, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 15th March 2023 u/s 13(2) of the SARFAESI Act, calling upon the Borrower/Mortgagor/Guarantor (1) M/s. Regal India Logistics Pvt Ltd., (2) Mr. Naveen Kumar Jagdishrai Jangra, (3) Mrs. Dhanno Devi Jagdishrai Jangra, (4) Mr. Jagdish Rai , to repay the amount mentioned in the notice being Rs.5,47,93,924.67/- (Rupees Five Crore Forty Seven lakh Ninety Three Thousands Nine Hundred Twenty Four & Sixty Seven Only) as on 28.02.2023 together with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.	
The Borrower/Mortgagor/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagor/Guarantor and the public in general that the undersigned being the Authorised Officer of HDFC Bank Limited has taken SYMBOLIC POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rule on this 11th day of August 2023 .	
The Borrower/Mortgagor/Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the below mentioned property and any dealings with the property will be subject to the charge of the HDFC Bank Limited for an amount mentioned above together with interest thereon.	
The Borrower/Mortgagor/Guarantor attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.	
Description of the Immovable Property	
1) All that piece and parcel of commercial office No 11, admeasuring area about 50.07 Sq.mtrs Carpet Area on 1st floor, above slit floor, in the building Known as Nirman Arcade Having survey no-17/7/1 located at Dehu road Cantoment, village Nigdi, Tal-Haveli, Dist Pune within the jurisdiction of sub-Registrar Haveli, Owned By Regal India Logistics Pvt Ltd. through its Director Mr. Naveen Jagdish Rai Jangra.	
2) All that piece and parcel of Commercial Office No 9, & 29 admeasuring area about 30.20 Sq.mts (327.70 Sq fts.) Carpet area totally admeasuring area 39.20 sqmtrs.(422 sqft.) which is inclusive area of balconies (Builtup) on 1st floor, in building known as Nirman Arcade on survey no.17/7/1 Dist-Pune- 411033, situated at Nigdi, Tal-Haveli within the jurisdiction of Chinchwad municipal Council at Chinchwad. & within jurisdiction of sub-registrar Haveli 18, at no-0686/2005 Owned by Regal India Logistics Pvt Ltd. Through its director Mr. Naveen Jagdishrai Jangra.	
3) All that piece and parcel of Residential, Flat Bearing No 1101, Admeasuring 67.22 SQM (Carpet) Total Saleable area 92.93 Sqmtrs, with adjoining & all common area and facilities of the building to the said flat & all such common facilities prescribed by local authorities in the building known as Elegant Residency bearing Survey No-3, Hissa No-2, CST No-985 in the village Nigdi, Taluka Haveli, situated within the jurisdiction of sub registrar of haveli, & within the jurisdiction of Pimpri Chinchwad Municipal Council. Owned By Mr. Naveenkumar Jagdishrai Jangra, & Mrs. Dhanno Devi.	
4) All that piece and parcel of Commercial Office No 8, & 30 admeasuring area about 30.15 Sq.mts (324.41 Sq fts.) Carpet area) on 1st floor, in building known as Nirman Arcade constructed on survey no.17/7/1, situated at Nigdi, Tal-Haveli within the jurisdiction of Chinchwad municipal Council at Chinchwad. & within jurisdiction of sub-registrar Haveli 18, at no-0686/2005 Owned by Regal India Logistics Pvt Ltd. Through its director Mr. Naveen Jagdishrai Jangra.	
5) All that piece and parcel of Residential, Flat Bearing No B-404, B wing, on 4th floor, Admeasuring 28.655 SQM (Carpet) in the building known as Balaji Complex bearing plot No-12 & 13, sector 8 (E) in the City Kalamboli, Taluka Panvel, & Dist -Raigad situated within the jurisdiction of sub registrar of Panvel. Owned By Regal India Logistics Pvt. Ltd through its director Mr. Naveenkumar jagdishrai Jangra.	
Authorized Officer Niraj Tiwari For HDFC Bank Ltd.	
Date : 11/08/2023 Place : Pune	

FRASER AND COMPANY LIMITED				
100 YEARS Incorporated Since 1917				
Regd. Office: Shop No.75, Bldg No.75, B Wing, Evershine Helio Chs Ltd, Emp, Thakur Village, Kandivali (E) Mumbai 400101 CIN : L51100MH1917PLC272418				
Tel: 022-28686735, Email: fraseracp@gmail.com, Website: www.fraserindia.co.in				
Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023				
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)
		(Rs. in Million (Except per share data))	(Rs. in Million (Except per share data))	(Rs. in Million (Except per share data))
1.	Total Income from Operations	-	-	89.21
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.01)	2.39	2.57
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(2.01)	2.39	2.57
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(1.51)	1.79	1.83
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1.51)	1.79	1.83
6.	Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)	81.20	81.20	81.20
7.	Other Equity	-	-	(1.23)
8.	Earnings per Share (of Rs. 10/- each)			
a) Basic-Rs		(0.19)	0.22	0.22
b) Diluted-Rs		(0.19)	0.22	0.22

Notes:
1. The Un-Audited Financial Results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on **Monday, 14th August, 2023**. The above results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter ended 30th June, 2023.
2. The above is an extract of the detailed format of Quarter and Annual financial result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Results are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.fraserindia.co.in).
3. The entire operation of the Company relate to only one segment viz. supply of construction and real estate related materials. Hence, as per the Management approach under IndAS-108, the company has a single operating segment.
4. Figures for the Previous period/quarter have been rearranged/re-grouped wherever necessary, to confirm with the figures for the current year/quarter.

For and on behalf of the Board
OMKAR RAJKUMAR SHIVHARE
(Whole Time Director)
DIN:- 08374673

Place : Mumbai
Date : 14th August, 2023

SANRHEA				
SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED				
CIN: L17110GJ1983PLC006309				
Regd Office: Parshwanath Chambers, 2nd Floor, Nr. New RBI, Income Tax, Ahmedabad - 380 014.				
Phone: (02764) 225204 E-mail: sanrhea@gmail.com Website: www.sanrhea.com				
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30/06/2023				
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended

